



VASTUKALA
Unlocking Excellence

www.vastukala.co.in


MSME Reg No: UDYAM-MH-18-008361

An ISO 9001 : 2015 Certified Company

CIN: U74120MH2010PTC207869

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

Valuation Report of the Immovable Property



Details of the property under consideration:

Name of Owner : **Shri. Ajay Lalbahadur Jaisawal & Sau. Sunita Ajay Jaisval**

Residential Flat No. B-4, 1st Floor, "**Samarth Park**", Behind Diamond Residency, Plot No. 58 to 71, Sanju Nagar, off Ambad Satpur Link Rd, Village - Chunchale, Taluka - Nashik, District - Nashik, Nashik, 422007, State - Maharashtra, India.

Latitude Longitude : 19°58'23.3"N 73°43'31.0"E

Intended User:

Bank Of Baroda

RO Nashik

BSNL Building, Data Mandir Road, Nashik Road, Nashik 422101

Nashik: 4, 1st Floor, Madhusha Elite, Vrundavan Nagar, Jatra Nandu Naka Link Road, Adgaon, Nashik-422003 (M.S.), INDIA
Email: nashik@vastukala.co.in | Tel : +91 253 4068262/98903 80564

Our Pan India Presence at :

📍 Nanded 📍 Thane 📍 Ahmedabad 📍 Delhi NCR
📍 Mumbai 📍 Nashik 📍 Rajkot 📍 Raipur
📍 Aurangabad 📍 Pune 📍 Indore 📍 Jaipur

Regd. Office

B1-001, U/B Floor, BOOMERANG, Chandivali Farm Road, Powai, Andheri East, **Mumbai** :400072, (M.S), India

☎ +91 22 47495919

✉ mumbai@vastukala.co.in

🌐 www.vastukala.co.in



VALUATION OPINION REPORT

This is to certify that the property bearing Residential Flat No. B-4, 1st Floor, "Samarth Park", Behind Diamond Residency, Plot No. 58 to 71, Sanju Nagar, off Ambad Satpur Link Rd, Village - Chunchale, Taluka - Nashik, District - Nashik, Nashik, 422007, State - Maharashtra, India belongs to **Shri. Ajay Lalbahadur Jaisawal & Sau. Sunita Ajay Jaisval.**

Boundaries	:	Building	Flat
North	:	Adj. Property	Flat No. B-5
South	:	7.50 M Wide Colony Road(Planned 9.00 M Wide Colony Road	Marginal Space
East	:	4.50 M Wide Pathway	Marginal Space
West	:	9.50 M Wide Pathway	Passage, Duct & Flat No. B-07

Considering various parameters recorded, existing economic scenario, and the information that is available with reference to the development of neighbourhood and method selected for valuation, we are of the opinion that, the property premises can be assessed for this particular purpose at **₹ 14,41,800.00 (Rupees Fourteen Lakh Forty One Thousand Eight Hundred Only).**

The valuation of the property is based on the documents produced by the concern. Legal aspects have not been taken into considerations while preparing this report.

Hence certified

For **VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.**

**Manoj
Chalikwar**
Director

Digitally signed by Manoj Chalikwar
DN: cn=Manoj Chalikwar, o=Vastukala
Consultants (I) Pvt. Ltd., ou=Mumbai,
email=manoj@vastukala.org, c=IN
Date: 2024.09.20 17:49:13 +05'30'

Auth. Sign.



Manoj Chalikwar
Govt. Reg. Valuer
Chartered Engineer (India)
Reg. No. IBBI/RV/07/2018/10366
Bank Of Baroda Empanelment No.: ZO :MZ:ADV:46:941

Encl.: Valuation report

Nashik: 4, 1st Floor, Madhusa Elite, Vrundavan Nagar, Jatra Nandu Naka Link Road, Adgaon, Nashik-422003 (M.S.), INDIA
Email: nashik@vastukala.co.in | Tel : +91 253 4068262/98903 80564

Our Pan India Presence at :

📍 Nanded 📍 Thane 📍 Ahmedabad 📍 Delhi NCR
📍 Mumbai 📍 Nashik 📍 Rajkot 📍 Raipur
📍 Aurangabad 📍 Pune 📍 Indore 📍 Jaipur

Regd. Office

B1-001, U/B Floor, BOOMERANG, Chandivali Farm Road, Powai, Andheri East, **Mumbai:** 400072, (M.S.), India

☎️ +91 22 47495919

✉️ mumbai@vastukala.co.in

🌐 www.vastukala.co.in

Vastukala Consultants India Pvt. Ltd.

4, 1st Floor, Madhusa Elite, Vrundavan Nagar, Jatra - Nandur Naka Link Road, Adgaon, Nashik - 422003

To,
The Branch Manager,
Bank Of Baroda
RO Nashik

BSNL Building, Data Mandir Road, Nashik Road, Nashik
 422101

VALUATION REPORT (IN RESPECT OF FLAT)

General	
1	Purpose for which the valuation is made : To assess Fair Market Value of the property for Banking Purpose Purpose.
2	a) Date of inspection : 20.09.2024
	b) Date of which the valuation is made : 20.09.2024
3	List of documents produced for perusal: I) Copy of Notarized Agreement for Sale Dated 13.09.2024 between M/s. Jadhav Builders(The Builders & Developers) And Shri. Ajay Lalbahadur Jaisawal & Sau. Sunita Ajay Jaysval(The purchaser). II) Copy of Approved Building Plan No.B2/BP/53/2019 Dated 26.03.2019 issued by Nashik Municipal Corporation. III) Copy of Commencement Certificate No.B2/BP/53/2019 Dated 26.03.2019 issued by Nashik Municipal Corporation. IV) Copy of Occupancy Certificate No.NRV/ B2I 32159/ 2024 Dated 12.03.2024 issued by Nashik Municipal Corporation. V) Copy of RERA Certificate No.P51600021352 Dated 24.06.2019 issued by Maharashtra Real Estate Regulatory Authority.
4	Name of the owner(s) and his / their address (es) with Phone no. (details of share of each owner in case of joint ownership) : Shri. Ajay Lalbahadur Jaisawal & Sau. Sunita Ajay Jaisval Residential Flat No. B-4, 1 st Floor, "Samarth Park", Behind Diamond Residency, Plot No. 58 to 71, Sanju Nagar, off Ambad Satpur Link Rd, Village - Chunchale, Taluka - Nashik, District - Nashik, Nashik, 422007, State - Maharashtra, India. <u>Contact Person :</u> Ajay Jayswal (Owner) Mobile No. 9860813723 Joint Ownership Details of ownership share is not available
5	Brief description of the property (Including Leasehold / freehold etc.) : The property is a Residential Flat located on 1 st Floor. The composition of Residential Flat is Living Room + Kitchen + Balcony + Bathroom + Toilet. (1 RK) The property is at 16.2 KM distance from Nashik Road Railway Station.



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



5a.	Total Lease Period & remaining period (if leasehold)	:	
6	Location of property	:	
a)	Plot No. / Survey No.	:	Plot No - 58 to 71 New Survey No - 99+100 D/1
b)	Door No.	:	Residential Flat No. B-4
c)	C.T.S. No. / Village	:	CTS No - 4545/ 1, Village - Chunchale
d)	Ward / Taluka	:	Taluka - Nashik
e)	Mandal / District	:	District - Nashik
f)	Date of issue and validity of layout of approved map / plan	:	Copy of Approved Building Plan Accompanying Occupancy Certificate No. B2/ BP/ 53/ 2019 dated.26.03.2019 issued by Executive Engineer Town Planning Nashik Municipal Corporation, Nashik.
g)	Approved map / plan issuing authority	:	
h)	Whether genuineness or authenticity of approved map/ plan is verified	:	Yes
i)	Any other comments by our empanelled valuers on authentic of approved plan	:	NA
7	Postal address of the property	:	Residential Flat No. B-4, 1 st Floor, "Samarth Park", Behind Diamond Residency, Plot No. 58 to 71, Sanju Nagar, off Ambad Satpur Link Rd, Village - Chunchale, Taluka - Nashik, District - Nashik, Nashik, 422007, State - Maharashtra, India.
8	City / Town	:	City - Nashik
	Residential area	:	Yes
	Commercial area	:	No
	Industrial area	:	No
9	Classification of the area	:	
	i) High / Middle / Poor	:	Upper Class
	ii) Urban / Semi Urban / Rura	:	Urban
10	Coming under Corporation limit / Village Panchayat / Municipality	:	Village - Chunchale Nashik Municipal Corporation
11	Whether covered under any State / Central Govt. enactments (e.g., Urban Land Ceiling Act) or notified under agency area/ scheduled area / cantonment area	:	No
12	Boundaries of the property	:	As per site As per Document
	North	:	Adj. Property Adj. Property
	South	:	7.50 M Wide Colony Road(Planned 9.00 M Wide Colony Road 7.50 M Wide Colony Road(Planned 9.00 M Wide Colony Road

	East	:	4.50 M Wide Pathway	4.50 M Wide Pathway
	West	:	9.50 M Wide Pathway	9.50 M Wide Pathway
13	Dimensions of the site	:	N. A. as property under consideration is a Residential Flat in a building.	
		:	As per the Deed	As per Actuals
	North	:	Flat No. B-5	Flat No. B-5
	South	:	Marginal Space	Marginal Space
	East	:	Marginal Space	Marginal Space
	West	:	Passage, Duct & Flat No. B-07	Passage, Duct & Flat No. B-07
13.2	Latitude, Longitude & Co-ordinates of Flat	:	19°58'23.3"N 73°43'31.0"E	
14	Extent of the site	:	<p>Carpet Area in Sq. Ft. = 244.17 (Area as per Site measurement)</p> <p>Carpet Area in Sq. Ft. = 267.00 (Area As Per Notarized Agreement for Sale)</p> <p>Built Up Area in Sq. Ft. = 293.70 (Carpet Area + 10%)</p>	
15	Extent of the site considered for Valuation	:	Carpet Area in Sq. Ft. = 267.00 (Area As Per Notarized Agreement for Sale)	
16	Whether occupied by the owner / tenant? If occupied by tenant since how long? Rent received per month.	:	Building Under Construction	
II	APARTMENT BUILDING			
1.	Nature of the Apartment	:	Residential	
2.	Location			
	C.T.S. No.	:	CTS No - 4545/ 1	
	Block No.	:	-	
	Ward No.	:	-	
	Village / Municipality / Corporation		Village - Chunchale, Nashik Municipal Corporation	
	Door No., Street or Road (Pin Code)	:	Residential Flat No. B-4, 1 st Floor, " Samarth Park ", Behind Diamond Residency, Plot No. 58 to 71, Sanju Nagar, off Ambad Satpur Link Rd, Village - Chunchale, Taluka - Nashik, District - Nashik, Nashik, 422007, State - Maharashtra, India	
3.	Description of the locality Residential / Commercial / Mixed	:	Residential	
4.	Year of Construction	:	2024 (As per occupancy certificate)	

5.	Number of Floors	:	Ground + 4 Upper Floors
6.	Type of Structure	:	R.C.C. Framed Structure
7.	Number of Dwelling units in the building	:	1 st Floor is having 6 Flats
8.	Quality of Construction	:	Good
9.	Appearance of the Building	:	Good
10.	Maintenance of the Building	:	Good
11.	Facilities Available		
	Lift	:	1Lift
	Protected Water Supply	:	Municipal Water Supply
	Underground Sewerage	:	Connected to Municipal Sewerage System
	Car parking - Open / Covered	:	Open Car Parking
	Is Compound wall existing?	:	Yes
	Is pavement laid around the Building	:	Yes
III	Residential Flat		
1.	The floor in which the Flat is situated	:	1 st Floor
2.	Door No. of the Flat	:	Residential Flat No. B-4
3.	Specifications of the Flat		
	Roof	:	R. C. C. Slab
	Flooring	:	Vitrified Tile Flooring
	Doors	:	Teak Wood / Glass Door
	Windows	:	Wooden frame openable widow with M. S. Grill
	Fittings	:	Open Conduit Plumbing With Concealed Electrification
	Finishing	:	Cement Plastering
4.	House Tax		
	Assessment No.	:	Details Not Applied
	Tax paid in the name of	:	Details Not Applied
	Tax amount	:	Details Not Applied
5.	Electricity Service connection No.	:	Details Not Applied
	Meter Card is in the name of	:	Details Not Applied
6.	How is the maintenance of the Flat?	:	Good
7.	Sale Deed executed in the name of	:	Shri. Ajay Lalbahadur Jaisawal & Sau. Sunita Ajay Jaisval

8.	What is the undivided area of land as per Sale Deed?	:	NA
9.	What is the plinth area of the Flat?	:	Built Up Area in Sq. Ft. = 294.00 (Carpet Area + 10%)
10.	What is the floor space index (app.)	:	As per NMC Norms
11.	What is the Carpet area of the Flat?	:	Carpet Area in Sq. Ft. = 244.17 (Area As per actual site measurement) Carpet Area in Sq. Ft. = 267.00 (As Per Area Notarized Agreement for Sale)
12.	Is it Posh / I Class / Medium / Ordinary?	:	I Class
13.	Is it being used for Residential or Commercial purpose?	:	Residential Purpose
14.	Is it Owner-occupied or let out?	:	Building Under Construction
15.	If rented, what is the monthly rent?	:	₹ NA
IV	MARKETABILITY		
1.	How is the marketability?	:	Average
2.	What are the factors favoring for an extra Potential Value?	:	NA
3.	Any negative factors are observed which affect the market value in general?	:	NA
V	Rate		
1.	After analyzing the comparable sale instances, what is the composite rate for a similar Flat with same specifications in the adjoining locality? - (Along with details / reference of at - least two latest deals / transactions with respect to adjacent properties in the areas)	:	₹ 3626/- to ₹ 6083/- per Sq. Ft. on Carpet Area ₹ 3022/- to ₹ 5069/- per Sq. Ft. on Built Up Area
2.	Assuming it is a new construction, what is the adopted basic composite rate of the Flat under valuation after comparing with the specifications and other factors with the Flat under comparison (give details).	:	₹ 5,400/- per Sq. Ft.
3.	Break – up for the rate	:	
	I. Building + Services	:	₹ 2,000/- per Sq. Ft.
	II. Land + others	:	₹ 3,400/- per Sq. Ft.
4.	Guideline rate obtained from the Registrar's Office for new property (an evidence thereof to be enclosed)	:	₹ 33,000/- per Sq. M. i.e. ₹ 3,066/- per Sq. Ft.
	Guideline rate(an evidence thereof to be enclosed)	:	N.A. Age of Property below 5 year

5.	Registered Value(if available)	:	Purchase Value - ₹1,000,000.00 Document No. - Agreement Date - 13/09/2024
VI	COMPOSITE RATE ADOPTED AFTER DEPRECIATION		
a	Depreciated building rate		
	Replacement cost of Flat with Services (v(3)i)	:	₹ 2,000/- per Sq. Ft.
	Age of the building	:	Less than 1 year
	Life of the building estimated	:	60 years Subject to proper, preventive periodic maintenance & structural repairs.
	Depreciation percentage assuming the salvage value as 10%	:	N.A. Age of Property below 5 year
	Depreciation Ratio of the building		-
b	Total composite rate arrived for Valuation		
	Depreciated building rate VI (a)	:	₹ 2,000/- per Sq. Ft.
	Rate for Land & other V (3) ii	:	₹ 3,400/- per Sq. Ft.
	Total Composite Rate	:	₹ 5,400/- per Sq. Ft.
	Remarks	:	

Details of Valuation:

No.	Description	Qty.	Rate per unit (₹)	Estimated Value (₹)
1	Present value of the Flat	267.00 Sq. Ft.	5,400.00	14,41,800.00
2	Wardrobes			
3	Showcases			
4	Kitchen arrangements			
5	Superfine finish			
6	Interior Decorations			
7	Electricity deposits / electrical fittings, etc.			
8	Extra collapsible gates / grill works, etc.			
9	Potential value, if any			
10	Others / Car Parking			
	Total value of the property			14,41,800.00
	Realizable value of the property			13,69,710.00
	Distress value of the property			11,53,440.00
	Insurable value of the property (293.70 X 2,000.00)			5,87,400.00

Guideline value of the property (293.70 X 3,066.00)	9,00,484.00
--	--------------------

Justification for Price / Rate

The Market Value of the property is based on facts of markets discovered by us during our enquiries, however the government rate value in this case is less than the market value arrived by us. We are of the opinion that the value arrive by us will prove to be correct if an Auction of the subject property is carried out. As far as Market Value in Index II is concerned, it is not possible to comment on same, may be government rates are fixed by sampling during same point of time in part and whereas, Market values change every month.






In most of the cases the actual deal amount or Transaction value is not reflected in Index II because of various Market practices. As Valuer, we always try to give a value which is correct reflection of actual transaction value irrespective of any factors in market.

Method of Valuation / Approach

The sales comparison approach uses the market data of sale prices to estimate the value of a real estate property. Property valuation in this method is done by comparing a property to other similar properties that have been recently sold. Comparable properties, also known as comparables, or comps, must share certain features with the property in question. Some of these include physical features such as square footage, number of rooms, condition, and age of the building; however, the most important factor is no doubt the location of the property. Adjustments are usually needed to account for differences as no two properties are exactly the same. To make proper adjustments when comparing properties, real estate appraisers must know the differences between the comparable properties and how to value these differences. The sales comparison approach is commonly used for Residential Flat, where there are typically many comparables available to analyze. As the property is a Residential Flat, we have adopted Sale Comparison Approach Method for the purpose of valuation .The Price for similar type of property in the nearby vicinity is in the range of ₹ 3626.00 to ₹ 6083.00 per Sq. Ft. on Carpet Area / ₹ 3022.00 to ₹ 5069.00 per Sq. Ft. on BuiltUp Area. Considering the rate with attached report , current market conditions , demand and supply position, Flat size, location, upswing in real estate prices , sustained demand for Residential Flat, all round development of Residential and Commercial application in the locality etc. We estimate ₹5,400.00 per Sq. Ft. on Carpet Area for valuation.

Impending threat of acquisition by government for road widening / publics service purposes, sub merging & applicability of CRZ provisions (Distance from sea-cost / tidal level must be incorporated) and their effect on	
Saleability	Average
Likely rental values in future	₹ NA
Any likely income it may generate	Rental Income

Actual Site Photographs



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.


An ISO 9001 : 2015 Certified Company



Route Map of the property




Note: Red marks shows the exact location of the property



Longitude Latitude: 19°58'23.3"N 73°43'31.0"E


Note: The Blue line shows the route to site distance from nearest Railway Station (Nashik Road - 16.2 KM).

Ready Reckoner Rate



**Department of
Registration & Stamps**
Government Of Maharashtra

**नोंदणी व मुद्रांक
विभाग**
महाराष्ट्र शासन



Valuation
Home
Rule Guidline
LOGOUT

Valuation For Rural Area

*** Welcome to Valuation of Properties in Maharashtra ***

Location Details

Select Type Development Agreement Tenant Occupied Other Division Name Nashik Help on Division

District Name नाशिक Taluka Name नाशिक Village/Zone Name मीजे घुंघाळे

Attribute सव्हे नंबर 00 SubZone Name 8.3 - सातपूर अंबड तालिका :

Mahapalika Area Nashik Muncipal Corp

Open Land	Residence	Office	Shop	Industry	Unit
9350	33000	37950	42300	0	Square Meter

Stamp Duty Ready Reckoner Market Value Rate for Flat	33000			
Flat Located on 1 st Floor	-			
Stamp Duty Ready Reckoner Market Value Rate (After Increase/Decrease) (A)	33,000.00	Sq. Mtr.	3,066.00	Sq. Ft.
Stamp Duty Ready Reckoner Market value Rate for Land (B)	9350			
The difference between land rate and building rate(A-B=C)	23,650.00			
Percentage after Depreciation as per table(D)	100%			
Rate to be adopted after considering depreciation [B + (C X D)]	33,000.00	Sq. Mtr.	3,066.00	Sq. Ft.

Multi-Storied building with Lift

For residential premises / commercial unit / office on above floor in multistoried building, the rate mentioned in the ready reckoner will be increased as under:

	Location of Flat / Commercial Unit in the building	Rate
a)	On Ground to 4 Floors	No increase for all floors from ground to 4 floors
b)	5 Floors to 10 Floors	Increase by 5% on units located between 5 to 10 floors
c)	11 Floors to 20 Floors	Increase by 10% on units located between 11 to 20 floors
d)	21 Floors to 30 Floors	Increase by 15% on units located between 21 to 30 floors
e)	31 Floors and above	Increase by 20% on units located on 31 and above floors

Depreciation Percentage Table

Completed Age of Building in Years	Value in percent after depreciation	
	R.C.C Structure / other Pukka Structure	Cessed Building, Half or Semi-Pukka Structure & Kaccha Structure.
0 to 2 Years	100%	100%
Above 2 & up to 5 Years	95%	95%
Above 5 Years	After initial 5 year for every year 1% depreciation is to be considered. However maximum deduction available as per this shall be 70% of Market Value rate	After initial 5 year for every year 1.5% depreciation is to be considered. However maximum deduction available as per this shall be 85% of Market Value rate



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company




Price Indicators

Property	Flat		
Source	Housing.Com		
Floor	-		
	Carpet	Built Up	Saleable
Area	354.17	425.00	510.00
Percentage	-	20%	20%
Rate Per Sq. Ft.	₹4,518.00	₹3,765.00	₹3,137.00

The screenshot displays a property listing on the Housing.com website. The main heading is "1 BHK Flat" with a price of "₹16.0 L". Below this, it states "425 sq.ft Built Up Area" and "3.76 K/sq.ft Avg. Price". The listing is categorized as "Ready to move" and "Unfurnished". The developer is listed as "DREAMSHELTER DEVELOPERS LLP". A "Request Photos" button is visible in the center of the listing area.

Price Indicators

Property	Flat		
Source	Housing.Com		
Floor	-		
	Carpet	Built Up	Saleable
Area	406.00	487.20	584.64
Percentage	-	20%	20%
Rate Per Sq. Ft.	₹4,387.00	₹3,656.00	₹3,046.00



Price Indicators

Property	Flat		
Source	Housing.Com		
Floor	-		
	Carpet	Built Up	Saleable
Area	608.33	730.00	876.00
Percentage	-	20%	20%
Rate Per Sq. Ft.	₹6,082.00	₹5,068.00	₹4,224.00

The screenshot displays a real estate listing on the Housing.com website. The main heading is "2 BHK Flat" with a price of ₹37.0 L. Below the heading, it specifies "By SHREE MANGAL, DEVOP" and "Shree Kusum Mangal, Ambedkar Nagar, Chunchalk, Nashik". The listing features a large image of a modern multi-story apartment building. Key details include:

- 730 sq.ft Built Up Area
- 5.07 K/sq.ft Avg. Price
- Ready to move Possession status
- Unfurnished Furnishing

 The page also includes navigation tabs like "OVERVIEW", "POPULAR PROPERTIES NEARBY", "RATINGS AND REVIEWS", "PRICE TRENDS", "LOCALITY", "PROJECT GALLERY", and "DEVELOPER". A "Contact Seller" button is visible at the bottom right.

Sale Instances

Property	Flat		
Source	Index no.2		
Floor	-		
	Carpet	Built Up	Saleable
Area	386.10	463.32	555.98
Percentage	-	20%	20%
Rate Per Sq. Ft.	₹3,626.00	₹3,022.00	₹2,518.00

9/20/24, 3:40 PM sgr_8993

8993140 **सूची क्र.2** दुधम विंधक सह दु नि नाशिक 3

10/09/2024 दस्ता क्रमांक 8993/2024 नंदाई

Note :-Generated Through eSearch Module For original report please contact concern SRO office. Rgn: 63m

गावाचे नाव : चुंचाळे

(1) विलेकांक प्रकार	डीड ऑफ अपार्टमेंट
(2) मोकददा	1400000
(3) बाजार भाव भाडेपटल्याचा बाबीतपटल्याकार अकारणी देतो की पटदेदार ते नमूद करावे	1303000
(4) भू. भाग पोटहिसा व धरजमाक(असल्यास)	1) पालिकेचे नाव-नाशिक म.न.पा.इतर वर्णन : इतर माहिती: तुकडी भिल्ला नाशिक,पोट तुकडी ता.तुका नाशिक पेकी नाशिक महानगरपालिका,नाशिक हद्दीतील,मोजे चुंचाळे या गावाचे शिवारातील रहिवाशी विभागात समाविष्ट असलेली स्थानर विनशेती मिल्कत यांसी गट / सत्ते नंबर 99 - 100 ड / 1 यांसी क्षेत्र 1 हे 18 आर म्हणजेच 11800.00 चौ. मी. यांसी सिटी सत्ते क्रमांक 4545/1 या मिल्कतीवरील मंजूर अभिन्यासातील प्लॉट नंबर 30 ते 71 यांसी एकत्रित क्षेत्र 3320.79 चौ.मी. यापैकी प्लॉट नंबर 30 ते 57 यांसी रस्ता रुंदीकरण क्षेत्रासह एकत्रित क्षेत्र 2261.62 चौ. मी. या मिल्कतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे समर्थ पार्क 3 अपार्टमेंट या नावाने टाईप ए टाईप बी व टाईप सी प्रकारातील समर्थ पार्क रो. लाऊन्स या संकुलाचे आणि प्लॉट नंबर 58 ते 71 यांसी रस्ता रुंदीकरण क्षेत्रासह एकत्रित क्षेत्र 1059.17 चौ. मी. या मिल्कतीवर नाशिक महानगरपालिका,नाशिक गावेकडील मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधलेल्या "समर्थ पार्क अपार्टमेंट" या इमारतीतील मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र.बी-05(बी - पाक)यांसी चार्टर्ड क्षेत्र 35.87 चौ. मी. ही फ्लॅट मिल्कत (Survey Number : 99 + 100 ड / 1 :)
(5) क्षेत्रफळ	35.87 चौ.मीटर
(6) आकाराची किंवा जुळी देण्यात आलेस तेव्हा	
(7) दस्तऐवज करून देणा.या स्थितीन देण्या.या पक्षकांचे नाव किंवा दिवशी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा अदालत अवाल्यास,प्रतिबंधिते नाव व पत्ता	1) नव. बांधक विल्लस प्रोप्रायटरी फर्म लॉ फोडा मधुकर श्रीराम बांधक गावे लॉ फोडा मधुन रोहित मधुकर बांधक वप -25 पत्ता -प्लॉट नं. - माळा नं. - इमारतीचे नाव - ब्लॉक नं. भणौरप निवाड अहिल्याबाई होळकर चौक, रोड नं. अजोबा नगर सातपुर नाशिक महाराष्ट्र, पामाईंग पिन कोड- 422009 पिन नं.-AAPP13196M
(8) दस्तऐवज करून देणा.या पक्षकांचे व किंवा दिवशी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा अदालत अवाल्यास,प्रतिबंधिते नाव व पत्ता	1) नव. सुरेश आकनी गावित वप -10, पत्ता -प्लॉट नं 9, माळा नं. - इमारतीचे नाव संकुला अपार्टमेंट, ब्लॉक नं. दल मदीलनवळ, अजोबा नगर, रोड नं. सातपुर, नाशिक, महाराष्ट्र, पामाईंग पिन कोड- 422012 पिन नं.-ARRPG12198 2) नव. रमेश सुरेश गावित वप -48, पत्ता -प्लॉट नं 9, माळा नं. - इमारतीचे नाव संकुला अपार्टमेंट, ब्लॉक नं. दल मदीलनवळ, अजोबा नगर, रोड नं. सातपुर, नाशिक, महाराष्ट्र, पामाईंग पिन कोड- 422012 पिन नं.-ARLPG9332K 3) नव. सुमित सुरेश गावित वप -34, पत्ता -प्लॉट नं 09, माळा नं. - इमारतीचे नाव संकुला अपार्टमेंट, ब्लॉक नं. दल मदीलनवळ, अजोबा नगर, रोड नं. सातपुर, नाशिक, महाराष्ट्र, पामाईंग पिन कोड- 422012 पिन नं.-CYYPG2336K 4) नव. अभित सुरेश गावित वप -22, पत्ता -प्लॉट नं. - माळा नं. - इमारतीचे नाव संकुला अपार्टमेंट, ब्लॉक नं. दल मदीलनवळ, अजोबा नगर, रोड नं. सातपुर, नाशिक, महाराष्ट्र, पामाईंग पिन कोड- 422012 पिन नं.-DHVPG2677G
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	09-09-2024
(10)दल नोंदणी केलेचा दिनांक	09-09-2024
(11)अनुक्रमिक क्र. व पृष्ठ	8993/2024
(12)बाजारभावाप्रमाणे मूद्रांक शुल्क	84000
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	14000
(14)शेष	
मूद्रांकनासाठी विकसित केलेला तालिका	
मूद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुबंध	(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.

<https://staging.vastukala.co.in/8589/sgr/Search/56df26a0533f0604b57d28> 1/1



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



As a result of my appraisal and analysis, it is my considered opinion that the value of the above property in the prevailing condition with aforesaid specifications is **₹14,41,800.00 (Rupees Fourteen Lakh Forty One Thousand Eight Hundred Only)**. The **Realizable Value** of the above property is **₹13,69,710.00 (Rupees Thirteen Lakh Sixty Nine Thousand Seven Hundred Ten Only)**. The **Distress Value** is **₹11,53,440.00 (Rupees Eleven Lakh Fifty Three Thousand Four Hundred Forty Only)**.

Place : Nashik

Date : 20.09.2024

For VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.

**Manoj
Chalikwar**
Director

Digitally signed by Manoj Chalikwar
DN: cn=Manoj Chalikwar, o=Vastukala
Consultants (I) Pvt. Ltd., ou=Mumbai,
email=manoj@vastukala.org, c=IN
Date: 2024.09.20 17:49:31 +05'30'

Auth. Sign.

Manoj Chalikwar

Govt. Reg. Valuer

Chartered Engineer (India)

Reg. No. IBBI/RV/07/2018/10366

Bank Of Baroda Empanelment No.: ZO :MZ:ADV:46:941

The undersigned has inspected the property detailed in the Valuation Report dated _____
on _____. We are satisfied that the fair and reasonable market value of the property is
₹ _____ (Rupees _____
_____ only).

Date _____

Signature

(Name & Designation of the Inspecting Official/s)

Countersigned

(BRANCH MANAGER)

Enclosures	
Declaration-cum-undertaking from the valuer (Annexure-IV)	Attached
Model code of conduct for valuer - (Annexure V)	Attached

(Annexure-IV)**DECLARATION-CUM-UNDERTAKING**

I, Manoj Chalikwar do hereby solemnly affirm and state that:

- a. I am a citizen of India.
- b. I will not undertake valuation of any assets in which I have a direct or indirect interest or become so interested at any time during a period of three years prior to my appointment as valuer or three years after the valuation of assets was conducted by me.
- c. The information furnished in my valuation report dated 20.09.2024 is true and correct to the best of my knowledge and belief and I have made an impartial and true valuation of the property.
- d. My engineer Swapnil Wagh has personally inspected the property on 20.09.2024. The work is not sub - contracted to any other valuer and carried out by myself.
- e. Valuation report is submitted in the format as prescribed by the bank.
- f. I have not been depanelled / delisted by any other bank and in case any such depanelment by other banks during my empanelment with you, I will inform you within 3 days of such depanelment.
- g. I have not been removed / dismissed from service / employment earlier.
- h. I have not been convicted of any offence and sentenced to a term of imprisonment
- i. I have not been found guilty of misconduct in my professional capacity.
- j. I have not been declared to be unsound mind
- k. I am not an undischarged bankrupt, or has not applied to be adjudicated as a bankrupt;
- l. I am not an undischarged insolvent.
- m. I have not been levied a penalty under section 271J of Income-tax Act, 1961 (43 of 1961) and time limit for filing appeal before Commissioner of Income-tax (Appeals) or Income-tax Appellate Tribunal, as the case may be has expired, or such penalty has been confirmed by Income-tax Appellate Tribunal, and five years have not elapsed after levy of such penalty
- n. I have not been convicted of an offence connected with any proceeding under the Income Tax Act 1961, Wealth Tax Act 1957 or Gift Tax Act 1958 and
- o. My PAN Card number as applicable is AERPC9086P
- p. I undertake to keep you informed of any events or happenings which would make me ineligible for empanelment as a valuer
- q. I have not concealed or suppressed any material information, facts and records and I have made a complete and full disclosure




Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



- r. I have read the Handbook on Policy, Standards and procedure for Real Estate Valuation, 2011 of the IBA and this report is in conformity to the 'Standards' enshrined for valuation in the Part - B of the above handbook to the best of my ability.
- s. I have read the International Valuation Standards (IVS) and the report submitted to the Bank for the respective asset class is in conformity to the 'Standards' as enshrined for valuation in the IVS in 'General Standards' and 'Asset Standards' as applicable. The valuation report is submitted in the prescribed format of the bank.
- t. I abide by the Model Code of Conduct for empanelment of valuer in the Bank. (Annexure V - A signed copy of same to be taken and kept along with this declaration)
- u. My CIBIL Score and credit worthiness is as per Bank's guidelines.
- v. I am a Valuer, who is competent to sign this valuation report.
- w. I will undertake the valuation work on receipt of Letter of Engagement generated from the system (i.e. LLMS / LOS) only.
- x. Further, I hereby provide the following information.



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



No.	Particulars	Valuer comment
1	background information of the asset being valued;	The property under consideration is purchased by Shri. Ajay Lalbahadur Jaisawal & Sau. Sunita Ajay Jaysval from M/s. Jadhav Builders vide Notarized Agreement for Sale dated 13.09.2024.
2	purpose of valuation and appointing authority	As per the request from Bank Of Baroda, RO Nashik to assess Fair Market Value value of the property for Banking Purpose purpose
3	identity of the valuer and any other experts involved in the valuation;	Manoj Chalikwar - Regd. Valuer Swapnnil Wagh - Valuation Engineer Binumon Moozhickal - Technical Manager Rushikesh Pingle - Technical Officer
4	disclosure of valuer interest or conflict, if any;	We have no interest, either direct or indirect, in the property valued. Further to state that we do not have relation or any connection with property owner / applicant directly or indirectly. Further to state that we are an independent Valuer and in no way related to property owner / applicant
5	date of appointment, valuation date and date of report;	Date of Appointment - 20.09.2024 Valuation Date - 20.09.2024 Date of Report - 20.09.2024
6	inspections and/or investigations undertaken;	Physical Inspection done on - 20.09.2024
7	nature and sources of the information used or relied upon;	Market Survey at the time of site visit Ready Reckoner rates / Circle rates Online search for Registered Transactions Online Price Indicators on real estate portals Enquiries with Real estate consultants Existing data of Valuation assignments carried out by us
8	Procedures adopted in carrying out the valuation and valuation standards followed;	Sales Comparative Method
9	restrictions on use of the report, if any;	This valuation is for the use of the party to whom it is addressed and for no other purpose. No responsibility is accepted to any third party who may use or rely on the whole or any part of this valuation. The valuer has no pecuniary interest that would conflict with the proper valuation of the property.
10	major factors that were taken into account during the valuation;	current market conditions, demand and supply position, Residential Flat size, location, upswing in real estate prices, sustained demand for Residential Flat, all round development of commercial and Commercial application in the locality etc.
11	major factors that were not taken into account during the valuation;	-
12	Caveats, limitations and disclaimers to the extent they explain or elucidate the limitations faced by valuer, which shall not be for the purpose of limiting his responsibility for the valuation report.	Attached

Assumptions, Disclaimers, Limitations & Qualifications

Value Subject to Change

The subject appraisal exercise is based on prevailing market dynamics as on **20th September 2024** and does not take into account any unforeseeable developments which could impact the same in the future.

Our Investigations

We are not engaged to carry out all possible investigations in relation to the subject property. Where in our report we identify certain limitations to our investigations, this is to enable the reliant party to instruct further investigations where considered appropriate or where we recommend as necessary prior to reliance. Nashik Branch (VCIPL) is not liable for any loss occasioned by a decision not to conduct further investigations.

Assumptions

Assumptions are a necessary part of undertaking valuations. VCIPL adopts assumptions for the purpose of providing valuation advice because some matters are not capable of accurate calculations or fall outside the scope of our expertise, or out instructions. The reliant party accepts that the valuation contains certain specific assumptions and acknowledge and accept the risk of that if any of the assumptions adopted in the valuation are incorrect, then this may have an effect on the valuation.

Information Supplied by Others

The appraisal is based on the information provided by the client. The same has been assumed to be correct and has been used for appraisal exercise. Where it is stated in the report that another party has supplied information to VCIPL, this information is believed to be reliable but VCIPL can accept no responsibility if this should prove not to be so.

Future Matters

To the extent that the valuation includes any statement as to a future matter, that statement is provided as an estimate and/or opinion based on the information known to VCIPL at the date of this document. VCIPL does not warrant that such statements are accurate or correct.

Map and Plans

Any sketch, plan or map in this report is included to assist the reader while visualising the property and assume no responsibility in connection with such matters.

Site Details

Based on inputs received from Client's representative and site visit conducted, we understand that the subject property is Residential Flat, admeasuring **267.00 Sq. Ft. Carpet Area** in the name of **Shri. Ajay Lalbahadur Jaisawal & Sau. Sunita Ajay Jaisval**. Further, VCIPL has assumed that the subject property is free from any encroachment and is available as on the date of the appraisal.

Property Title

Based on our discussion with the Client, we understand that the subject property is owned by **Shri. Ajay Lalbahadur**



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



Jaisawal & Sau. Sunita Ajay Jaisval. For the purpose of this appraisal exercise, we have assumed that the subject property has a clear title and is free from any encumbrances, disputes and claims. VCIPL has made no further enquiries with the relevant local authorities in this regard and does not certify the property as having a clear and marketable title. Further, no legal advice regarding the title and ownership of the subject property has been obtained for the purpose of this appraisal exercise. It has been assumed that the title deeds are clear and marketable.

Environmental Conditions

We have assumed that the subject property is not contaminated and is not adversely affected by any existing or proposed environmental law and any processes which are carried out on the property are regulated by environmental legislation and are properly licensed by the appropriate authorities.

Area

Based on the information provided by the Client's representative, we understand that the Residential Flat, admeasuring **267.00 Sq. Ft. Carpet Area.**

Condition & Repair

In the absence of any information to the contrary, we have assumed that there are no abnormal ground conditions, nor archaeological remains present which might adversely affect the current or future occupation, development or value of the property. The property is free from rat, infestation, structural or latent defect. No currently known deleterious or hazardous materials or suspect techniques will be used in the construction of or subsequent alteration or additions to the property and comments made in the property details do not purport to express an opinion about, or advise upon, the condition of uninspected parts and should not be taken as making an implied representation or statement about such parts.

Valuation Methodology

For the purpose of this valuation exercise, the valuation methodology used is Direct Comparison Approach Method and proposed Highest and Best Use model is used for analysing development potential.

The Direct Comparison Approach involves a comparison of the property being valued to similar properties that have actually been sold in arms - length transactions or are offered for sale. This approach demonstrates what buyers have historically been willing to pay (and sellers willing to accept) for similar properties in an open and competitive market and is particularly useful in estimating the value of the Flat and properties that are typically traded on a unit basis.

In case of inadequate recent transaction activity in the subject micro-market, the appraiser would collate details of older transactions. Subsequently, the appraiser would analyse rental / capital value trends in the subject micro-market in order to calculate the percentage increase / decrease in values since the date of the identified transactions. This percentage would then be adopted to project the current value of the same.

Where reliance has been placed upon external sources of information in applying the valuation methodologies, unless otherwise specifically instructed by Client and/or stated in the valuation, VCIPL has not independently verified that information and VCIPL does not advise nor accept it as reliable. The person or entity to whom the report is addressed acknowledges and accepts the risk that if any of the unverified information in the valuation is incorrect, then this may have an effect on the valuation.



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



Not a Structural Survey

We state that this is a valuation report and not a structural survey.

Other

All measurements, areas and ages quoted in our report are approximate.

Legal

We have not made any allowances with respect to any existing or proposed local legislation relating to taxation on realization of the sale value of the subject property. VCIPL is not required to give testimony or to appear in court by reason of this appraisal report, with reference to the property in question, unless arrangement has been made thereof. Further, no legal advice on any aspects has been obtained for the purpose of this appraisal exercise.

Property specific assumptions

Based on inputs received from the client and site visit conducted, we understand that the subject property is **Residential Flat**, admeasuring **267.00 Sq. Ft. Carpet Area**.

ASSUMPTIONS, CAVEATS, LIMITATION AND DISCLAIMERS

1. We assume no responsibility for matters of legal nature affecting the property appraised or the title thereto, nor do we render our opinion as to the title, which is assumed to be good and marketable.
2. The property is valued as though under responsible ownership.
3. It is assumed that the property is free of liens and encumbrances
4. It is assumed that there are no hidden or unapparent conditions of the subsoil or structure that would render it more or less valuable. No responsibility is assumed for such conditions or for engineering that might be required to discover such factors.
5. There is no direct/ indirect interest in the property valued.
6. The rates for valuation of the property are in accordance with the Govt. approved rates and prevailing market rates.



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



(Annexure-V)

MODEL CODE OF CONDUCT FOR VALUERS

Integrity and Fairness

1. A valuer shall, in the conduct of his/its business, follow high standards of integrity and fairness in all his/its dealings with his/its clients and other valuers.
2. A valuer shall maintain integrity by being honest, straightforward, and forthright in all professional relationships.
3. A valuer shall endeavour to ensure that he/it provides true and adequate information and shall not misrepresent any facts or situations.
4. A valuer shall refrain from being involved in any action that would bring disrepute to the profession.
5. A valuer shall keep public interest foremost while delivering his services.

Professional Competence and Due Care

6. A valuer shall render at all times high standards of service, exercise due diligence, ensure proper care and exercise independent professional judgment.
7. A valuer shall carry out professional services in accordance with the relevant technical and professional standards that may be specified from time to time.
8. A valuer shall continuously maintain professional knowledge and skill to provide competent professional service based on up-to-date developments in practice, prevailing regulations / guidelines and techniques.
9. In the preparation of a valuation report, the valuer shall not disclaim liability for his/its expertise or deny his/its duty of care, except to the extent that the assumptions are based on statements of fact provided by the company or its auditors or consultants or information available in public domain and not generated by the valuer.
10. A valuer shall not carry out any instruction of the client insofar as they are incompatible with the requirements of integrity, objectivity and independence.
11. A valuer shall clearly state to his client the services that he would be competent to provide and the services for which he would be relying on other valuers or professionals or for which the client can have a separate arrangement with other valuers.

Independence and Disclosure of Interest

12. A valuer shall act with objectivity in his/its professional dealings by ensuring that his/its decisions are made without the presence of any bias, conflict of interest, coercion, or undue influence of any party, whether directly connected to the valuation assignment or not.
13. A valuer shall not take up an assignment if he/it or any of his/its relatives or associates is not independent in terms of association to the company.



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



14. A valuer shall maintain complete independence in his/its professional relationships and shall conduct the valuation independent of external influences.
15. A valuer shall wherever necessary disclose to the clients, possible sources of conflicts of duties and interests, while providing unbiased services
16. A valuer shall not deal in securities of any subject company after any time when he/it first becomes aware of the possibility of his / its association with the valuation, and in accordance with the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 or till the time the valuation report becomes public, whichever is earlier.
17. A valuer shall not indulge in 'mandate snatching' or offering 'convenience valuations' in order to cater to a company or client's needs.
18. As an independent valuer, the valuer shall not charge success fee.
19. In any fairness opinion or independent expert opinion submitted by a valuer, if there has been a prior engagement in an unconnected transaction, the valuer shall declare the association with the company during the last five years.

Confidentiality

20. A valuer shall not use or divulge to other clients or any other party any confidential information about the subject company, which has come to his / its knowledge without proper and specific authority or unless there is a legal or professional right or duty to disclose.

Information Management

21. A valuer shall ensure that he/ it maintains written contemporaneous records for any decision taken, the reasons for taking the decision, and the information and evidence in support of such decision. This shall be maintained so as to sufficiently enable a reasonable person to take a view on the appropriateness of his /its decisions and actions.
22. A valuer shall appear, co-operate and be available for inspections and investigations carried out by the authority, any person authorised by the authority, the registered valuers organisation with which he/it is registered or any other statutory regulatory body.
23. A valuer shall provide all information and records as may be required by the authority, the Tribunal, Appellate Tribunal, the registered valuers organisation with which he/it is registered, or any other statutory regulatory body.
24. A valuer while respecting the confidentiality of information acquired during the course of performing professional services, shall maintain proper working papers for a period of three years or such longer period as required in its contract for a specific valuation, for production before a regulatory authority or for a peer review. In the event of a pending case before the Tribunal or Appellate Tribunal, the record shall be maintained till the disposal of the case.



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



Gifts and hospitality:

25. A valuer or his / its relative shall not accept gifts or hospitality which undermines or affects his independence as a valuer. Explanation: For the purposes of this code the term 'relative' shall have the same meaning as defined in clause (77) of Section 2 of the Companies Act, 2013 (18 of 2013).
26. valuer shall not offer gifts or hospitality or a financial or any other advantage to a public servant or any other person with a view to obtain or retain work for himself / itself, or to obtain or retain an advantage in the conduct of profession for himself / itself.

Remuneration and Costs.

27. A valuer shall provide services for remuneration which is charged in a transparent manner, is a reasonable reflection of the work necessarily and properly undertaken, and is not inconsistent with the applicable rules.
28. A valuer shall not accept any fees or charges other than those which are disclosed in a written contract with the person to whom he would be rendering service.

Occupation, employability and restrictions

29. A valuer shall refrain from accepting too many assignments, if he/it is unlikely to be able to devote adequate time to each of his/ its assignments.
30. A valuer shall not conduct business which in the opinion of the authority or the registered valuer organisation discredits the profession.


Miscellaneous

31. A valuer shall refrain from undertaking to review the work of another valuer of the same client except under written orders from the bank or housing finance institutions and with knowledge of the concerned valuer.
32. A valuer shall follow this code as amended or revised from time to time.

For VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.

**Manoj
Chalikwar**
Director

Digitally signed by Manoj Chalikwar
DN: cn=Manoj Chalikwar, o=Vastukala
Consultants (I) Pvt. Ltd., ou=Mumbai,
email=manoj@vastukala.org, c=IN
Date: 2024.09.20 17:49:46 +05'30'


Auth. Sign.

Manoj Chalikwar

Govt. Reg. Valuer

Chartered Engineer (India)

Reg. No. IBBI/RV/07/2018/10366

Bank Of Baroda Empanelment No.: ZO :MZ:ADV:46:941



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



Agreement for Sale

१. श्री. अजय लालबहादुर जैसवाल
 वय : ५४ वर्ष, धंदा : नौकरी,
 PAN - ASCPJ 0312 Q
 आधार क्र. : २९८८ ८४११ ९९२९
 २. श्री. सुनिता अजय जैसवाल
 वय : २६ वर्ष, धंदा : गृहिणी,
 PAN - ASZPJ 8697 F
 आधार क्र. : २४५५ ६८९४ २४८८
 रा. १५म फ. ४०८, रवारवावा नगर, खातपुर, नाशिक - ०१२

- यांसी -

जायद विल्डर्स, प्रोग्रायटरी फर्म तर्फे प्रोग्रायटर
 श्री. मधुकर भगीरथ जाधव (PAN-AAPPJ3156M)
 वय : ६८ वर्ष, धंदा : बांधकाम व्यावसायिक
 रा. प्लॉट क्र. १०१, स्पेस व्हायलर, पाटील लेन नंबर ४,
 कोलेजरोड, नाशिक-४२२००५
 मोबाईल नंबर - ९९९ ९५९५३ ४०३४०

लिहून देणार (वाटपदारी)

लिहून देणार (प्रवर्तक)



कारणे प्लॉट विक्री कारवानामा लिहून देतो ऐसा जे की,

१. मिळकतीचे वर्णन :-

अ) तुळशी जिल्हा नाशिक, पोट तुळशी तालुका नाशिक पैकी नाशिक महानगरपालिका, नाशिक हद्दीतील, मोजे घुंघाळे या गांवचे शिवारातील रीजिस्ट्री क्रिमागत समविष्ट असलेली रवावर विनशेती मिळकत यांसी गट / सर्व्हे नंबर ९९ - १०० ड / १ यांसी क्षेत्र १ हे, १८ आर म्हणजेच ११८००.०० चौ.मी. यांसी सिटी सर्व्हे क्रमांक ४५४५ / १ / १, या मिळकतीवरील मंजूर अभिन्यासातील प्लॉट नंबर ३० ते ४१ यांसी एकत्रित क्षेत्र ३३२०.४१ चौ.मी., यापैकी प्लॉट नंबर ३० ते ५४ यांसी रस्ता संदीकरण क्षेत्रासह एकत्रित क्षेत्र २२६१.६२ चौ.मी. या मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे समर्थ पार्क - ३ अपार्टमेंट या नावाने टाईप - ए, टाईप - बी व टाईप - सी प्रकारातील समर्थ पार्क रो-हाऊस या संकुलाचे आणि प्लॉट नंबर ५८ ते ७१ यांसी रस्ता संदीकरण क्षेत्रासह एकत्रित क्षेत्र १४५९.१७ चौ.मी. या मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधलेल्या समर्थ पार्क या नावाने निवारी - निवारीलेखर वापराची इमारत, सदरील प्लॉट मिळकतीच्या धनु : सिमा वेगळेप्रमाणे -

प्लॉट नंबर ३० ते ५४ या मिळकतीच्या एकत्रित चतुःसिमा पुढीलप्रमाणे :-

पूर्वेस	:	४.५० मीटर रॉड पाथचे
पश्चिमेस	:	४.५० मीटर रॉड पाथचे
दक्षिणेस	:	४.५० मीटर रॉड कॉलनी रोड (मिळकित १.०० मीटर रॉड कॉलनी रोड)
उत्तरेस	:	सामू मिळकतीवरील मंजूर अभिन्यासातील सर्व्हेट्स मिळकती.

प्लॉट नंबर ५८ ते ७१ या मिळकतीच्या एकत्रित चतुःसिमा पुढीलप्रमाणे :-

पूर्वेस	:	४.५० मीटर रॉड पाथचे
पश्चिमेस	:	१.०० मीटर रॉड पाथचे

ADV. D. S. PAWAR
 Advocate & Notary, Govt. of India

/ एसआर / रा.क.अ. १५९/२०१४ दिनांक २९/१२/२०१४ अन्वये निवारी प्रयोगशाळामध्ये विनशेतीकडे वॉर झालेली आहे. सदरचे विनशेती अर्देस व अभिन्यास मंजुरी प्राप्तानंतर सदर मिळकतीवर प्लॉट नं. १ ते ४१, अंतिमिटी प्लॉट नं. ४२, अंतिम रस्ते प्लॉट नं. ४३, ट्रीविक्रम टुनायपरॉड प्लॉट नं. ४४ व ओपन ब्लॉक प्लॉट नं. ४५ तयार करण्यात येवून सदरील भूखंडांचे ७/१२ आरे स्वतंत्र होऊन त्यास लिहून देणार यांचे नांव फेरफार नोंद नंबर १६०८६ अन्वये दाखल झालेले आहे. तसेच सदर मिळकतीवरील वॉट मिळकतीचा लिहून देणार यांनी आजपावेतो विनशेती कर व सारा भरून दिलेला आहे. वेगळेप्रमाणे लिहून देणार हे सदर मिळकतीवरील मंजूर अभिन्यासातील प्लॉट मिळकतीचे वायव्येरील मालक व काळकार असून सदरील प्लॉट मिळकती त्यांचे प्रत्यक्ष कब्जे उपभोगात व बहिष्कारित आहेत. सदरील प्लॉट मिळकतीमध्ये लिहून देणार यांचे शिवाय अन्य कोणाचाही हक्क वित्तसंबंध नाही. अशाप्रकारे लिहून देणार हे सदरील प्लॉट मिळकतीचे मालक असून त्यांना सदर प्लॉट मिळकती विकितिल करण्याचा, ह्यावर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम करून बांधीय भाग विक्री करण्याचे संपुर्ण हक्क व अधिकार प्राप्त झालेले आहेत. सदर प्लॉट मिळकती भिर्वेष्ट व विनोदजाचम असून लिहून देणार यांचे सदर प्लॉट मिळकतीचे स्वामित्वास / टायटलला आजमितीस कोणतीही बाधा नाही. तसेच सदर प्लॉट मिळकतीस अगर त्यावरील प्रकल्पस आजमितीस कोणतीही अडथळे अगर हरकती नाहीत. तसेच सदर प्लॉट मिळकतीवर कोणतेही आतिक्रमण नाही. तसेच सदरील प्लॉट मिळकती आजमितीस कोटेशी मराम नाही अगर कोणत्याही वित्तीय सरोब्या अगर बँकेचा बोजा नाही. तसेच लिहून देणार यांना सदरील प्लॉट मिळकतीवर प्रकल्प राबविण्याचा, बांधकाम करून बांधीय भाग विक्री करण्याचा तसेच खरेदीदारांकडून रक्कम स्विकारण्याचा, खरेदीदारांचे लाभान हस्तांतरणाचे अनुषंगाने विविध दस्तऐवज लिहून व नोंदवून देण्याचा संपुर्ण हक्क व अधिकार लिहून देणार यांना प्राप्त आहे. तसेच सदर प्लॉट मिळकत ही लिहून देणार यांचे कब्जात, उपभोगात व कब्जे बहिष्कारित आहे.

३. बांधकाम परवानगी व पूर्णत्वाचा दाखला :- लिहून देणार यांनी प्राप्त हक्क व अधिकारांचे उल्लेख कलम १३ यांत वर्णन केलेल्या मिळकतीवर अल्प व मध्यम गटातील घटकसंघाची रूप हांसित योजना राबविण्याचे ठरवून त्याकामी दिनांक २९/०९/२०१९ रोजीचे डेव्हलपमेंट सर्व्हे सर्व्हेफिकेट क्रमांक ८०४ मधून २८४.७४ चौ.मी. हस्तांतरणीय विकास हक्क खरेदी घेवून व सदरचे हस्तांतरणीय विकास हक्क वापरून सदरील प्लॉट मिळकतीवर रो-हाऊस व इमारतीचे बांधकाम करणेसाठी बांधकाम नकाशा तयार करून घेवून नगररचना विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचेकडेस मंजुरीसाठी सादर केला. सदरचा इमारत बांधकाम नकाशा नं.कार्यकारी अभियंता, नगररचना विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी मंजूर करून **कमेन्समेंट सर्व्हेफिकेट क्रमांक एलएनडी / बीपी / डी - २ / ५३ / २०१९ दिनांक २४/०३/२०१९** अन्वये निवारी - निवारीलेखर स्वरुपाचे बांधकाम करण्यास परवानगी दिलेली आहे. सदरचे प्रकल्पामध्ये आजमितीस मंजूर इमारत बांधकाम नकाशानुसार प्लॉट नंबर ५८ ते ७१ या मिळकतीवर **विंग - ए व विंग - डी** या प्रकारात निवारी - निवारीलेखर वापराची इमारत असून त्यापैकी विंग - ए व विंग - डी इमारतीत एक मजल्यावर प्रत्येकी ०५ बाणज्य वापराच्या दुकान मिळकती, निवारी वापराची ०१ खांदनिका आणि पार्कींग, सदरचे दोन्ही विंगामधील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर प्रत्येकी ०६ खांदनिका वापरमाणे एकूण २५ खांदनिका व ०५ दुकानांचे बांधकाम प्रस्तावित असून सदरचे इमारतीस **समर्थ पार्क** असे नांव देण्यात आले. तसेच सदरचे इमारतीतील खांदनिकांमध्ये जाणे-येणेसाठी वॉटेज, जिना व लिफ्ट सुविधा उपलब्ध असून सर्व खांदनिकांसाठी एक मजल्यावर सामाईक पार्कींग सुविधा पुरविल्यात आलेली आहे. तसेच टाईप - ए, डी व सी प्रकारातील रो-हाऊस मिळकतीमध्ये जाणे - येणेसाठी स्वतंत्र वॉटेज, जिना असून पार्कींगसाठी रमोरील सुली जागा, तसेच टॉप टेरस व एक जागा मालकी हस्तांरने देण्यात आलेली आहे.

लिहून देणार / प्रवर्तक यांनी मंजूर बांधकाम नकाशानुसार प्लॉट नंबर ३० ते ५४ या मिळकतीवर टाईप - ए, टाईप - बी व टाईप - सी प्रकारातील रो-हाऊस मिळकतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून ते स्वायत्त संवाहाक, नगररचना, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी **घन जाऊक क्र. नविवि / बी - १ / २४३५३ / २०१९ दिनांक २४/१०/२०१९** अन्वये बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे.

ADV. D. S. PAWAR
 Advocate & Notary, Govt. of India



Approved Building Plan


APPROVING AUTHORITY **APPROVED** SHEET NO 1/4

The Plans amended in...
 As per the conditions mentioned in
 the accompanying commencement
 Certificate No. dated -

024BP153/2019 26/08/2019

R.M.

Executive Engineer
TOWN PLANNING
 Nashik Municipal Corporation
 Nashik



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



Commencement Certificate



NASHIK MUNICIPAL CORPORATION

NO LND/SP/ B2/BP/53/2019

DATE :- 26/03/2019

SANCTION OF BUILDING PERMISSION AND COMMENCEMENT CERTIFICATE

TO, **Jadhav Builders Through Shri. Madhukar Bhagirath Jadhav**

Ch. Ar. Manoj H. Gupta & Stru. Engg. Anil Yeola of Nashik

Sub :- Sanction of Building Permission & Commencement Certificate on Plot No.- 30 to 71 of G.No.99+100/D/1 of Chunchale Shiwar.

Ref :- 1) Your Application & for Building permission/ Revised Building permission/ Extension of Structure Plan Dated:21/05/2018 Inward No.B2/SP/245/14
2) Final Layout/Tentative layout no LND/NS/10/30/2018 Dt.16/02/2018

Sanction of building permission & commencement certificate is hereby granted under section 45 & 89 of the Maharashtra Regional and Town Planning Act 1956 (Mah. of 1956) to carry out development work/land building permission under section 253 of The Maharashtra Municipal Corporation Act (Act No LIX of 1949) to erect building for Residential+ Commercial Purpose as per plan duly amended in subject to the following conditions.

CONDITIONS (1 to 43)

1. The land vacated in consequence of enforcement of the set-back rule shall form part of Public Street.
2. No new building of part thereof shall be occupied or allowed to be occupied or permitted to be used by any person until occupancy permission under sec. 253 of the Maharashtra Municipal Corporation Act is duly granted.
3. The commencement certificate / Building permission shall remain valid for a period of one year commencing from date of its issue & thereafter it shall become invalid automatically unless otherwise renewed in stipulated period. Construction work commenced after expiry of period for which commencement certificate is granted will be treated as unauthorized development & action as per provisions laid down in Maharashtra Regional & Town Planning Act 1956 & under Maharashtra Municipal Corporation Act, 1949 will be taken against such defaulter which should please be clearly noted.
4. This permission does not entitle you to develop the land which does not vest in you.
5. The date of commencement of the construction work should be intimated to this office WITHIN SEVEN DAYS.
6. Permission required under the provision of any other Act, for the time being in force shall be obtained from the concerned authorities before commencement of work (viz. under Provision of Urban Land Ceiling & Regulation Act & under appropriate sections of Maharashtra Land Revenue Code 1955).
7. After completion of plinth, certificate of planning authority to the effect that the plinth is constructed as per sanctioned plan should be taken before commencement of superstructure.
8. Building permission is granted on the strength of affidavit & indemnity bond with reference to the provisions of Urban Land (Ceiling & Regulation) Act, 1976. In case a statement made in affidavit & indemnity bond found incorrect or false the permission shall stand cancelled.
9. The balconies, offas & verandas should not be enclosed and merged into adjoining room or rooms unless they are counted into built up area of FSI calculation as given on the building plan. If the balconies, offas & verandas are covered or merged into adjoining rooms the construction shall be treated as unauthorized and action shall be taken.
10. At least FIVE trees should be planted around the building in the open space of the plot. Completion certificate shall not be granted if trees are not planted in the plot as provided under section 15 of the reservation of Tree Act, 1975.



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company



Occupancy Certificate

Jai Shree

नाशिक महानगरपालिका, नाशिक

ARCNO-775-44 इमारत वापराचा दाखला
No. 32159 (पूर्ण/भागशाः)

क्र. 2/
जावक क्र./नमि/32950/2028
दिनांक: 92/03/2028

श्री./श्रीमती जाधव बिल्डर्स लर्प्स डी मधुकर इग्नियर जाधव
प्रकल्पाचा ठिकाण व पत्ता: जाधव संकुल, सुन्दाळे, न.शिव.

संदर्भ : आपला दिनांक 03/09/2028 चा अर्ज क्रमांक वी२/ओसी/०८/२०२८

महाराज,

दाखला देण्यात येतो की सुन्दाळे शिबारातील / सि.स.नं., स. नं./ग. नं. EE+900/3/9-
प्लॉट नं. 30 ते 40 अं.सं. 8484/9 मधील इमारतीच्या तळपाकीगिनचार मजले फवा
मजल्याचे इकडील बांधकाम परवानगी क्र. BP/43/2098 दिनांक 28/03/2098 अन्वये
दिल्याप्रमाणे आर्किटेक्ट/इंजि./सुपरवायझर, श्री. मनोज सुपत रजिस्ट्रेशन क्र. EC/23088
यांचे निरीक्षणाला पूर्ण झाली असून निवेत्ती/निवेत्तितर/सौ. निवासी/निवासेतर कारणासाठी खालील
अटी शर्तीस अधिन राहून इमारतीचा वापर करणेस परवानगी देण्यात येत आहे.

- एकूण बांधकाम क्षेत्र 9000.28 चौ.मी. या पैकी निवासी 9000.00 निवासेतर 00.28 चौ.मी.
- एकूण वटई क्षेत्र 9888.28 चौ.मी. या पैकी निवासी 9482.30 निवासेतर 40.98 चौ.मी.
- सदर इमारतीचा वापर निवासी/निवासेतर/सौ. निवासी/निवासेतर कारणाकरिताच करता येईल.
- सदर इमारतीत म.न.पा. च्या पूर्व परवानगी शिवाय वापरामध्ये व बांधकामामध्ये कोणताही बदल करता येणार नाही, परस्पर वापरात व बांधकामात बदल केल्याचे आढळून आल्यास नियमांतील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल.
- व्हॅकंट प्लॉट / घरपट्टी इंडेक्स नं. 90092299
- अग्रेसरमन विभागाचा अंतिम दाखला क्रमांक: _____
- पर्यावरण विभागाचा नाहरकत दाखला क्रमांक: _____
- घरपट्टी आकारणी कारणाकामी संबंधित विभागात संपर्क साधावा. _____

तळपाकीगिनचार मजले फवा 28/03/2098 व डेव्हिलर 28/03/2098
सुन्दाळे रू. 8280/1-क 0250/28/28 मन्वये मरणा किंवा असे

कार्यालयी अभियंता
नगर नियोजन विभाग
नाशिक महानगरपालिका, नाशिक

Rera Certificate



Maharashtra Real Estate Regulatory Authority

REGISTRATION CERTIFICATE OF PROJECT FORM 'C'

[See rule 6(a)]

This registration is granted under section 5 of the Act to the following project under project registration number :
P51600021352

Project: **SAMARTH PARK, Plot Bearing / CTS / Survey / Final Plot No.: PLOT NO 30 TO 71, GAT NO 99 AND 100/D/1, CHUNCHALE SHIVAR, NASHIK at Nashik (M Corp.), Nashik, Nashik, 422007;**

1. Mr./Ms. **Madhukar Bhagirath Jadhav** son/daughter of Mr./Ms. **Bhagirath Kashinath Jadhav Tehsil: Nashik, District: Nashik, Pin: 422005**, situated in State of Maharashtra.
2. This registration is granted subject to the following conditions, namely:-
 - o The promoter shall enter into an agreement for sale with the allottees;
 - o The promoter shall execute and register a conveyance deed in favour of the allottee or the association of the allottees, as the case may be, of the apartment or the common areas as per Rule 9 of Maharashtra Real Estate (Regulation and Development) (Registration of Real Estate Projects, Registration of Real Estate Agents, Rates of Interest and Disclosures on Website) Rules, 2017;
 - o The promoter shall deposit seventy percent of the amounts realised by the promoter in a separate account to be maintained in a schedule bank to cover the cost of construction and the land cost to be used only for that purpose as per sub- clause (D) of clause (I) of sub-section (2) of section 4 read with Rule 5;
OR
That entire of the amounts to be realised hereinafter by promoter for the real estate project from the allottees, from time to time, shall be deposited in a separate account to be maintained in a scheduled bank to cover the cost of construction and the land cost and shall be used only for that purpose, since the estimated receivable of the project is less than the estimated cost of completion of the project.
 - o The Registration shall be valid for a period commencing from **24/06/2019** and ending with **31/03/2023** unless renewed by the Maharashtra Real Estate Regulatory Authority in accordance with section 5 of the Act read with rule 6.
 - o The promoter shall comply with the provisions of the Act and the rules and regulations made there under;
 - o That the promoter shall take all the pending approvals from the competent authorities
3. If the above mentioned conditions are not fulfilled by the promoter, the Authority may take necessary action against the promoter including revoking the registration granted herein, as per the Act and the rules and regulations made there under.

Signature valid
Digitally Signed by
Dr. Vasant Premnand Prabhu
(Secretary, MahaRERA)
Date: 6/24/2019 1:16:49 PM

Dated: **24/06/2019**
Place: **Mumbai**

Signature and seal of the Authorized Officer
Maharashtra Real Estate Regulatory Authority



Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

An ISO 9001 : 2015 Certified Company

